

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

परिपत्रक क्रमांक: सेनिवे-१००२/१६४/सेवा-४,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक: १३ ऑगस्ट २००२.

वाचा:- शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: एमआयएस-१००२/१९०४/प्र.क्र.३२७/२००२/१०,
दिनांक ४ जुलै २००२.

परिपत्रक

शासनाने उपरोल्लेखित शासन परिपत्रक, सामान्य प्रशासन विभाग, दिनांक ४ जुलै २००२ अन्वये असे आदेश निर्गमित केले आहेत की, प्रत्येक विभागीय आयुक्तांनी व इतर विभागांचे विभागीय प्रमुखांनी त्यांच्या कार्यालयात महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत स्वतः हजर राहून निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीसंबंधीची निवेदन स्वीकारावीत व निवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेल्या निवेदनांसंबंधी संबंधित कार्यालयांकडे पाठपुरावा करावा. तसेच शासन स्तरावर अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी वर उल्लेखिलेल्या विहित कालावधीत वरीलप्रमाणे कार्यवाही करावी.

२. शासनाने वरील आदेशांमध्ये अंशात: बदल करण्याचा निर्णय घेतलेला असून शासन आता असे आदेश देत आहे की, शासन स्तरावर "अपर मुख्य सचिव (सेवा)" यांच्या अध्यक्षतेखाली पेन्शन अदालतचे प्रायोजन करण्याएवजी सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी त्यांच्या "सचिवांच्या अध्यक्षतेखाली", खुड त्या विभागातील तसेच त्यांच्या अधिपत्याखालील कार्यालयांमधील प्रलंबित असलेल्या निवृत्तिवेतनविषयक प्रकरणांसंबंधीच्या तक्रारीची दखल घेण्यासाठी स्वतंत्र पेन्शन अदालतचे प्रायोजन वरील दिनांक ४ जुलै २००२ च्या परिपत्रकातील सूचनानुसार करावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

अ.कु.दौ. जाथव
प्रधान सचिव (वित्त)

प्रति :-

सर्व अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव/पालक सचिव
सर्व विभागीय आयुक्त
सर्व जिल्हाधिकारी
निवडनस्ती कार्यासन सेवा-४